



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ५२]

गुरुवार, सप्टेंबर २७, २०१८/आश्विन ५, शके १९४०

[पृष्ठे ७, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ९४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २०.— मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.	पृष्ठे १-७
---	------------

### नगरविकास विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२,  
दिनांक २७ सप्टेंबर २०१८.

### MAHARASHTRA ORDINANCE No. XX OF 2018.

#### AN ORDINANCE

FUTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT,  
THE MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT AND THE  
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND  
INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २०.

मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.

ज्याअर्था, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

**आणि, ज्याअर्थी,** यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका १८८८ चा ३. अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी १९४९ चा ५९. सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती १९६५ चा महा. ४०. अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;

**त्याअर्थी, आता,** भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :-

प्रकरण एक

प्रारंभिक

संक्षिप्त नाव व प्रारंभ. १. (१) या अध्यादेशास, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१८ असे म्हणावे.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

प्रकरण दोन

**मुंबई महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा**

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ब ची सुधारणा. २. मुंबई महानगरपालिका अधिनियम (यात यापुढे या प्रकरणात ज्याचा निर्देश "मुंबई महानगरपालिका १८८८ चा अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ५ब मध्ये,— ३.

(क) पहिल्या परंतुकातील खंड (दोन) मध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ख) दुसऱ्या परंतुकामध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ग) दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :-

"परंतु तसेच, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, २०१८ चा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, पहिल्या महा. अध्या. २०. परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत, अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली "सहा महिन्यांची" मुदत "बारा महिन्यांची" मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल."

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ३७ ची सुधारणा. ३. मुंबई महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३७ याच्या पोट-कलम (२अ) मध्ये,—

(क) पहिल्या परंतुकातील खंड (दोन) मध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ख) दुसऱ्या परंतुकामध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ग) दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :-

"परंतु तसेच, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, २०१८ चा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, पहिल्या महा. अध्या. २०. परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत, अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली "सहा महिन्यांची" मुदत "बारा महिन्यांची" मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल."

प्रकरण तीन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाची सुधारणा

१९४९ चा ४. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (यात यापुढे या प्रकरणात ज्याचा निर्देश "महाराष्ट्र महानगरपालिका सन १९४९ चा  
५९. अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ५ब मध्ये,— अधिनियम क्रमांक  
५९ याच्या कलम  
५ब ची सुधारणा.

(क) पहिल्या परंतुकातील, खंड (दोन) मध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ख) दुसऱ्या परंतुकामध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ग) दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

२०१८ चा  
महा. अध्या.  
२०.

"परंतु तसेच, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, पहिल्या परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत, अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली "सहा महिन्यांची" मुदत "बारा महिन्यांची" मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल."

५. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १९ याच्या पोट-कलम (१ब) मध्ये,— सन १९४९ चा  
अधिनियम क्रमांक  
५९ याच्या कलम  
१९ ची सुधारणा.

(क) पहिल्या परंतुकातील खंड (दोन) मध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ख) दुसऱ्या परंतुकानंतर, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ग) दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

२०१८ चा  
महा. अध्या.  
२०.

"परंतु तसेच, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, पहिल्या परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत, अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली "सहा महिन्यांची" मुदत "बारा महिन्यांची" मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल."

प्रकरण चार

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ याची सुधारणा

१९६५ चा ६. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (यात यापुढे या प्रकरणात सन १९६५ चा  
महा. ४०. ज्याचा निर्देश "नगरपरिषदा अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ९अ मध्ये,— महाराष्ट्र  
अधिनियम क्रमांक  
४० याच्या कलम  
९अ ची सुधारणा.

(क) पहिल्या परंतुकातील खंड (दोन) मध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ख) दुसऱ्या परंतुकामध्ये, "सहा महिन्यांच्या" या मजकुराऐवजी, "बारा महिन्यांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ग) दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :-

“परंतु तसेच, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, २०१८ चा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, पहिल्या महा. अध्या. २०. परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत, अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली “सहा महिन्यांची” मुदत “बारा महिन्यांची” मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.”.

सन १९६५ चा  
महाराष्ट्र  
अधिनियम क्रमांक  
४० याच्या कलम  
५१-१ब ची  
सुधारणा.

७. नगरपरिषदा अधिनियमाच्या कलम ५१-१ब मध्ये,—

(क) पहिल्या परंतुकातील खंड (दोन) मध्ये, “सहा महिन्यांच्या” या मजकुराऐवजी, “बारा महिन्यांच्या” हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ख) दुसऱ्या परंतुकामध्ये, “सहा महिन्यांच्या” या मजकुराऐवजी, “बारा महिन्यांच्या” हा मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल ;

(ग) दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :-

“परंतु तसेच, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, २०१८ चा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, पहिल्या महा. अध्या. २०. परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या हमीपत्राच्या बाबतीत, अशा हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली “सहा महिन्यांची” मुदत “बारा महिन्यांची” मुदत म्हणून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.”.

प्रकरण पाच

संकीर्ण

विवक्षित ८. मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक २०१८ चा  
निवडणुकांबाबतची नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी अंमलात असल्याप्रमाणे, मुंबई महानगरपालिका महा. अध्या. २०.  
व्यावृत्ती. अधिनियमाचे कलम ५ब किंवा कलम ३७ चे पोट-कलम (२अ), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २०.  
५ब किंवा कलम १९ चे पोट-कलम (१ब), महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १८८८ चा ३.  
१९६५ याचे कलम ९अ किंवा कलम ५१-१ब यांच्या तरतुदी लक्षात घेता, त्यांच्या परिणामी रिक्त झालेली पदे १९४९ चा  
भरण्याकरिता अशा प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, राज्य निवडणूक आयोगाने, ज्या निवडणुका घेतलेल्या असतील किंवा ५९.  
त्या घेण्याबाबतचा कोणताही कार्यक्रम घोषित केलेला असेल अशा निवडणुकांवर या अध्यादेशातील कोणत्याही १९६५ चा  
गोष्टींचा परिणाम होणार नाही. महा. ४०.

विवक्षित ९. या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, कोणत्याही व्यक्तीने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त  
अनर्हतेबाबतची केलेले असेल मात्र, असे प्रमाणपत्र दाखल केलेले नसेल अशा व्यक्तीने जर या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून  
व्यावृत्ती. पंधरा दिवसांच्या मुदतीच्या आत असे प्रमाणपत्र सादर केले तर, अशी कोणतीही व्यक्ती, प्रस्तुत नगरपालिका  
कायद्यांच्या तरतुदींअन्वये अनर्ह ठरली असल्याचे मानण्यात येणार नाही :

परंतु, या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने अशा व्यक्तीचे रिक्त पद भरण्यासाठी  
आधीच निवडणूक घेतली असेल किंवा अशी निवडणूक घेण्यासाठी कार्यक्रम घोषित केला असेल त्याबाबतीत, या  
कलमाच्या तरतुदी लागू होणार नाहीत.

अडचणी दूर १०. (१) या अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र १८८८ चा ३.  
करण्याचा महानगरपालिका अधिनियम किंवा, यथास्थिति, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९४९ चा ५९.  
अधिकार. १९६५ यांच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरूप, १९६५ चा  
राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनांसाठी, त्याला आवश्यक किंवा इष्ट महा. ४०.

वाटतील असे, या अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या उक्त अधिनियमांच्या तरतुदींशी विसंगत नसतील असे कोणतेही निदेश देता येतील.

(२) पोट-कलम (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.

## निवेदन.

मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याचे कलम ५ब, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९४९ चा ५९) याचे कलम ५ब आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याचे कलम ९अ यांमध्ये अशी तरतूद आहे की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा, यथास्थिती, नागरिकांचा मागासवर्ग यांतील व्यक्तींसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेली प्रत्येक व्यक्ती, नामनिर्देशन पत्रासोबत, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (२००१ चा महा. २३) आणि त्याखाली केलेले नियम, यांच्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करील.

२. उक्त कलमांमध्ये, दिनांक ७ एप्रिल २०१५ पासून सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १३ द्वारे सुधारणा करण्यात आली आहे. उक्त कलमांमध्ये, उमेदवाराला, राखीव जागेवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबद्दलचा अन्य कोणताही पुरावा; आणि ती निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीच्या आत, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील, याबद्दलचे हमीपत्र सादर करण्याची परवानगी दिली आहे.

३. जात पडताळणी समित्यांवर वैधता प्रमाणपत्रे देण्याच्या कामाचा अत्याधिक भार आहे आणि परिणामी निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येतात. संबंधित नगरपालिका कायद्यांच्या तरतुदी लक्षात घेता, निवडून आलेल्या उमेदवाराने, तो निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीच्या आत, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर केल्याने, त्याची निवड भूतलक्षीप्रभावाने संपुष्टात येईल आणि तो, ते पद धारण करण्यास निरह ठरेल.

४. ज्यांनी अगोदरच जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे अशा निवडून आलेल्या उमेदवारांनी त्याने सादर केलेल्या हमीपत्रात नमूद केलेल्या मुदतीच्या आत, जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, केवळ एवढ्याच कारणावरून ते उमेदवार निरह ठरणार नाहीत याची सुनिश्चिती करण्यासाठी, त्या निवडून आलेल्या उमेदवारांना असे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्याची तरतूद करणे इष्ट वाटते. हे लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९४९ चा ५९) यांची कलमे ५ब आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याचे कलम ९अ यांमध्ये, भूतलक्षीप्रभावाने, म्हणजे सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १३ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून, यथोचितरित्या सुधारणा करणे इष्ट वाटते.

महानगरपालिकांचे निवडून आलेले महापौर किंवा, यथास्थिति, नगरपरिषदा किंवा नगरपंचायती यांचे अध्यक्ष यांच्याबाबतही अशाच तरतुदी करणे इष्ट वाटते.

भूतलक्षीप्रभावासह केलेल्या अशा सुधारणा लक्षात घेता, यथोचित व्यावृत्तीच्या तरतुदी आणि तसेच प्रस्तावित सुधारणेमुळे, उक्त अधिनियमांच्या तरतुदी अंमलात आणताना उद्भवतील अशा अडचणी दूर करण्यासाठीच्या तरतुदी, समाविष्ट करणे, इष्ट वाटते.

वरील प्रयोजने साध्य करण्यासाठी, संबंधित महानगरपालिका कायद्यांत यथोचितरित्या, सुधारणा करण्यात येत आहेत.

५. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही, आणि उपरोक्त प्रयोजनासाठी, मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९४९ चा ५९) आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) यांत आणखी सुधारणा

करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ; म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई,  
दिनांक २६ सप्टेंबर २०१८.

चे. विद्यासागर राव,  
महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. नितीन करीर,  
शासनाचे प्रधान सचिव.